



Corporate Relations Department **BSE Limited**1st Floor, New Trading Wing Rotunda Building, P J Towers Dalal Street, Fort Mumbai 400 001
Security Code: 532621

The Market Operations Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor

Plot No C/1, G Block

Bandra-Kurla Complex

Bandra (E), Mumbai 400 051

Symbol: MORARJEE

Date: 4th July, 2022

Dear Sir / Madam, - - -

Ref: Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Intimation of Notice given to Shareholders with respect to transfer of equity shares to IEPF Account by Newspaper Advertisement

Please find enclosed herewith copy of Newspaper Notice issued by the Company pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The Newspaper Advertisements are published on 2nd July, 2022 in 'Mumbai Lakshdeep' in Marathi Language and 'Active Times' in English Language.

The advertisement may also be accessed on the website of the Company at www.morarjee.com

Kindly take the same on your record.

Yours Sincerely,

For Morarjee Textiles Limited

Nishthi H Dharmani

Company Secretary and Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mrs. Kamal K. Agaskar & Mr. Krishna H. Agaskar the owners of Flat No.A/304, Alica Nagar Bldg.No.7 CHS Ltd. Lokhandwala Township, Akurli Road (andivali(E), Mumbai 400 101, died on 4th May 2013 & 8th April 2021 respectively and their sor Mr. Sanjay Krishna Agaskar has applied for the membership of the society.

We hereby invites claims or objections from the objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased memb in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws

Dated on this 2nd day of July 2022 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101 Tel: 28460031

MANOJ

OCUMENT

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHABEN BHAVESH PATEL TO

ASHA BHAVESH PATEL AS PER

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYAD ALISUN TO SAYED ANISUL

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYAD MOHD ALI ALISUN TO SAYED MOHAMMED ALI ANISUL AS

HAVE CHANGED MY NAME FROM

ABDAKHATUN SAYYAD TO ABDA

KHATOON SAYED AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM KRUSHNA MALESH MAMINDI KRUSHNA MALLESH MAMINDI

HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD PIRDOSE TO MOHD FIRDOS ABDULKABIR KHAN AS

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKKUMAR MUNNIRAM GUPTA

I HAVE CHANGED MY NAME FROM SUSHILADEVI ASHOKKUMAR GUPTA TO SUSHILA ASHOK GUPTA AS

HAVE CHANGED MY NAME FROM

RASHMI BHUPENDRA RATHOD TO RASHMIBEN BHUPENDRA RATHOD

I HAVE CHANGED MY NAME FROM

NEHA RAKESH CHAUHAN TO NEHA RAKESH KUMAR CHAUHAN AS PER

HAVE CHANGED MY FROM KANCHANBEN MOHANBHAI RAJYAGURU TO KANCHAN MOHAN

RAJYAGURU AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM

PRAKASH MANGILAL KUMAVAT TO PRAKASH MANGILAL KUMAWAT AS

HAVE CHANGED MY NAME FROM

PINAL SAVENTILAL SHETH / PINAL SEVANTIBHAI SHETH TO PINAL

SHETH

I HAVE CHANGED MY NAME FROM

BEENA BANO TO BINNANISHA KHAN

WE, STEPHEN CAMILLO GONSALVES

& MARIAN STEPHEN GONSALVES HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM ADEL ANTONIO

HAVE CHANGED MY

SARAWARI

SHAIKH AS PER DOCUMENT

SARVARIBEGAM MOHAMMAD YUNUS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD YUNUS / MOHD YUNUS

SHAUKH TO MOHAMMED YUNUS MOHAMMED JAMIL SHAIKH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

RAMESH LAXMAN THADAKOPPULA TO RAMESH LAXMAN TADIKOPLA

FROM MARIA AFZAL HUSAIN UDAIPURWALA TO MARIYA AFZAL HUSSAIN UDAIPURWALA AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

PRAVINKUMAR RAGHAVJIBHAI PATEL

TO PRAVIN RAGHAVJI DONDA AS

I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVNABEN ARJNABHAI DHAMELIA TO BHAVNA PRAVIN DONDA AS

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY

AS PER DOCUMENT

PER DOCUMENTS

DOCUMENT

AS

TO ADEI

BANO

ASHOK MUNNIRAM GUPTA AS

AS PER DOCUMENT

PER DOCUMENT

PER DOCUMENT

PER DOCUMENT

PER DOCUMENT

PER DOCUMENT

AS PER DOCUMENT

PER DOCUMENT

AS PER DOCUMENT

STEPHEN GONSALVES STEPHEN GONSALVES

SEVANTILAL

DOCUMENT

FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

THAPLIYAL TO MANOJ THAPLIYAL AS PER

and on behalf of my clients, Mr Keshav K. Lele (Father of Sandeer K. Lele) Smt. Prajakta Sandeep Lele W/o Sandeep K. Lele, Daughter Vedangi Sandeep Lele, resident of A/203, Jai Ganesh Krupa Society, Dr. Raghuveer Nagar, Near Madhavashram Hall, Dombivali (East), 421201, stating that they are the only surviving legal heir of Sandeep Keshav Lele as per records. And that if any other persons claiming to be the legal heir of Mr. Sandeep K. Lele should file their claim before the concerned office of advocate addressed at A/102 Shakti Complex, New Link Road Kandernada Dahisar (West) Mumbai- 400068 within 15 days from the publication of this notice, failing which the any claim or objections any of such person will be considered waived, released

PUBLIC NOTICE

This public Notice is hereby given by

Mohit N. Pandya Advocate High Court, Bombay Date: 02/07/2022 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Know all public shall come that my client's MR owner of Flat no.002, adm. About 225 sq. carnet area. Ground floor, Bldg.No.9, Sa Prasad Co.op. Housing Society Limited MMRDA Colony, J.V. Link Road, Powai Mumbai -400 072. Originally allottee o Mr.MOHAMMED KHALIL SHAIKH allottee o aid flat and he expired on 09/01/2007 thereafter aving behind MUKHAR AHMED MOHAMMED KHALIL SHAIKH AND MUKHAR AHMED MOHAMMED KHALIL SHAIKH transfer said fla to MR. ASHOKSINGH JALAM GODAVAT & MRS. SOHANI ASHOKSINGH GODAVAT, in the year of 2018, and they are said transfer above said flat in favour of my client by registere agreement on dated 11/02/2022. If any perso nas any objection claim, charge of any natur against said flat. The same be brought within 15 days from date of publication of notice in writter to the undersigned with cognet evidence else letter on no claim shall be entertained. Sd/

Santosh D. Tiwari Date: 02/07/2022 (Advocate High Court) 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

GIR NATUREVIEW RESORTS LIMITED

Regd Office: F-104, First Floor, Moongipa Arcade, Opp Versova Police Station,
D N Nagar, New Link Road, Andherl West, Mumbal-400053
CIN: L55101MH/2009PLC238186
Tele/Fax: +91-22- 61064301/8976379298; Email: girresort@gmall.com; Website: www.girresort.net;

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting of the Company will be held or Friday 22™ July, 2022 at **F-104, FIRST FLOOR, MOONGIPA ARCADE, D N NAGAR, NE**W Friday 22nd July, 2022 at F-104, FIRST FLOOR, MOONGIPA ARCADE, D N NAGAH, NEW LINK ROAD, ANDHERI WEST MUMBAI - 400053 to transact the business, as set out in the Notice dated 21st June, 2022 of Extra Ordinary General Meeting of the company.

The said notice along with the Proxy form, Attendance Slip has been dispatched to all members physically at their registered address and the same is also available on the website of the company. Person entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxylthrough authorized representative, provided that all the proxies in the prescribed form/ authorization duly signed by the person entitled to attend and vote the meeting are deposited at F-104, FIRST FLOOR, MOONGIPA ARCADE, D N NAGAR, NEW LINK ROAD, ANDHERI WEST MUMBAI - 400053, not later than 48 hours before the meeting. JAN, NET CORE TO THE BOARD OF DIRECTORS
BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS
GIR NATUREVIEW RESORTS LIMITED
SO
ANIKET VIJAY GANGURDE
DIRECTOR
DIN: 09573619

Date: 01/07/2022 Place: Mumbai

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/mistald and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to

the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the ompany at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to

locae auphoute con tinou	rofol minoariann	ioi iiidiiidadoii.		
Name of the	Folio No.	Certificate	Distinctive Nos.	Number of Shares
Shareholder(s)		No.		
Narendra S Trivedi	TFN0041156		10597591-10597640	50
Place: Mumbai				Narendra S Trived
Date: 02/07/2022			Name	of holder/Applican

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share certificate no 14, Distinctive Nos from 131 to 140 of New Chakala Moon Light Co-op Housing Society Ltd situated at B Wing Flat no 207, Chakala, Andheri East Loss of Original Share Certificate in the name of Mr. George John have has been reported lost / misplaced and an application has been made by him to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

Date: 02/07/2022 Place: Mumbai

For & On Behalf of New Chakala Moon Light Co-Op Housing Society Ltd Sd/-Hon. Secretary

A

झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण

सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबई जा.क्र. झोपुप्रा/उपनि/कार्यासन- १/टे.सी.४/सन २०२२ SRA/CO/OW/२०२२/२५८६४ दिनांक : २८/०६/२०२२ सर्वसाधारण सभेची नोटीस :

सर्व झोपडीधारकांना कळविण्यांत येते की, (नियोजित) देवीपाडा साई नगर एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था, न. भू.क्र. २१३ (पंकी), २१४, २१५ (पैकी), देवीपाडा, संत गोरा कुंभा मार्ग, बोरीवली (पूर्व), मुंबई ४०००६६ या संस्थेची महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत जाहीर केलेल्या परिपत्रक क्र. १४४ नुसार विकासकाची नियुक्ती करून प्रस्ताव फेर सादर करावा. जेणेकरुन रखडलेली योजना मार्गी लावणे साईचे होईल या मार्गदर्शक परिपत्रकानुसार सभासदांच्या उपस्थितीत चर्चा व निर्णयाबाबत संस्थेची सभा घेणेसाठी मा. उपनिबंधक, सहकार संस्था (पूर्व व पश्चिम) उपनगरे), झो.पु.प्रा. यांनी दिनांक २७.०६.२०२२ रोजीच्या आदेशान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

. त्यानुसार योजनेतील झोपडीधारकांची सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक १७/०७/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता, पत्ता गोरक्ष धाम हॉल, कॅसकेड कंपाऊंड, टिसीएस कुलुपवाडी जवळ बोरीवली (पूर्व), मुंबई ४०००६६ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस आपल्या संस्थेच्या सर्व संबंधित झोपडीधारकांनी उपस्थित रहावे ही विनंती.

<u>ः सभेचे विषयः</u>

१) सभेच्या अध्यक्षाची निवड करणे.

२) आपल्या (नियोजित) संस्थेच्या मख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तकाची निवड करणे. 3) यापवीचे विकासक में . सोहम रिअल्टर्स यांची पर्नानयक्ती करणे.

४) (नियोजित) संस्थेसाठी वास्तू विशारदाची निवड करणे.

५) संस्थेच्या विकास आराखड्यात सामील होणाऱ्या सर्व नियोजित संस्थांचे अधिकार अबाधित ठेवन

६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार हरितपट्टा आरक्षण ६५%, ३५% आधारावर सुटल्यामुळे सभासदांची इमारत तळमजला + बहमजली (हायराईज) असेल.

७) अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर उपस्थित झालेल्या विषयावर चर्चा करणे सद्वी/-

ठिकाण : मुंबई

दिनांक : २ँ८.०६.२०२२

(आर. एन. हळदे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी- १, झो.पु.प्रा., मुंबई.

१) गणसंख्ये अभावी सभा तहकुब झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभ

घेण्यात येईल. सदर सभेस गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही. २) कृपया सदर सभेमध्ये संबंधित झोपडीधारकांनी स्वत:ची ओळख होईल अशा (उदा. आधारकार्ड) ओळख पत्रासह सभेस उपस्थित रहावे. तदनंतर उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करून पढील पात्रता सिध्द करणे कामी प्राधिकरणाकडील बायोमेटीक पध्दतीने (सकाळी १०:०० ते ११:३० पर्यंत

उपस्थिती नोंदवल्यानंतरच सभागहात प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फेत व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येर्डल

४)सदरहू पुनर्वसन योजनेतील प्रारूप परिशिष्ट. २ मधील झोपडीधारकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस सभेस उपस्थित राहता येणार नाही.

संस्था, न.भू.क. २१३ (पैकी), २१४, २१५ (पैकी), देवीपाडा, संत गोरा कुंभार मार्ग, बोरीवली

Shubham Housing Development Finance Company Limited

१) श्री / श्रीमती) (नियो) संस्थेचे नोटीस बोर्ड, (नियोजित) देवीपाडा साई नगर एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण

MOHD RIYAZ MOHD HANIF QURESHI (पूर्व), मुंबई- ४०० ०६६. RIYAZ QURESHI AS PER . मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई,

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD.

Shubham

Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana)

Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited (hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest nent) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed below

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeer

ıne	e secured assets. Details are as below:				
S. No.	Loan No./ Borrower(s) Name	Demand Notice Date & Amount	Secured Asset	Affixation Date	
1	Loan No. OPVL191000005023926, Sudarshan Dwarka Singh, Nirmala Sudarshan Singh	20-04-2022 & ₹ 18,53,099/-	Flat No 405 4th floor A Wing P Tech Valley Phase - II S.No.8 H.No.3 Village Mankoli Bhiwandi Thane, Maharashtra -421302	30-06-2022	
2	Loan No. OKAL191100005024456, Gorakh Dnyanadev Dutal, Varsha Sakharam Adhav	20-04-2022 & ₹ 8,82,244/-	Flat No 405 4th Floor - A Wing Gajajan Apartment S No 17 H No 1A Adivali Dhokali - Kalyan East Dist - Thane Maharashtra -421306.	30-06-2022	
3	Loan No. OKAL2010000005030849, Abdul Rahim Salim Yakub Mohammad, Shameem Abdul Rahim Mohammad	20-04-2022 & ₹ 3,08,784/-	Flat No.201, 2nd Floor, B-Wing, Nirmay Apartment, Mouje - Kamatghar, Survey No.22, Hissa No.07 & 08, Nr. Deepika Bar Neelakanteshwar Mandir Road, Sonar Pada, Padma Nagar, Bhiwandi. Dist. Thane 421302 M.H.	30-06-2022	
	Authorized Officer				

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, ABDUL GAFFAR HUSSAIN PATNI, a member of Rabiya Tower Co-Op. Hsg. Society Ltd naving address at Opp. Pancharatna Park Subhash Nagar Road, Off Mira Bhayande Road, Mira Road (East), Thane - 401107 and nolding Flat No.302. died on 16/06/2019 and nis son MR AMIN ABDUL GAFFAR PATNI has applied for 100% membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the societ hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants, objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their/ claims objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date o expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd

o such claims made thereafter.

Dated this 2nd day of July' 2022.

Place: Airoli, Navi Mumbai,

Bhayander (E) Thane 401105

PUBLIC NOTICE

I, ADV.MRS.NUTAN S. CHAVAN, inform to all Public through this Public Notice on behalf of my clients MR. PRAVIN DAJI CHAVAN & MRS. PRACHI PRAVIN

CHAVAN, for Apartment/unit bearing No. A-43/0:2, admeasuring 18.00 sq. mtrs. buil up area, in the building known as M/S.OM SAI CHS. LTD., situated at Sector-15 Airoli

Navi Mumbai. They are the lawful owner of said apartment having 5 fully paid share

Navi Mumbai. They are the lawful owner of said apartment having 5 fully paid shares in the said society. Whereas one of the title deed of the said property i.e. Deed of Assignment cum full and final Agreement, vide reg. no.TNN-3-1355-2016, dated 23/02/2016 was lost. The Rabale Police Station, Navi Mumbai has been noted the loss of Article, vide their reg. no. 1257/2022, dated 17/6/2022. Whereas Mr. Pravin Daji Chavan & Mrs. Prachi Pravin Chavan has sold the said property to Miss. Shraddha Shantaram Hegde & Mrs. Shailja Shantaram Hegde, by registered Agreement for sale, vide no. TNN-8-10803-2022, dated 17/6/2022. All persons, Government authorities, Bank/s financial institution/s and or whomsoever having any right title interest claim

Bank/s, financial institution/s and or whomsoever having any right, title, interest, clain

Bank/s, financial institution/s and or whomsoever having any right, title, intrests, claim of whatsoever nature or effects against the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to me in writing or contact to me at my office address mentioned herein under within 7 days after the publication of this NOTICE with all documents and evidences for the settlement of your right, title, interest and claim over the said property, failing which it will be presumed and considered that there is no such claims relating to the said property and if any, the same has been waived, relinquished and abandoned and my client will be free to complete the sale transaction, of the said averaget with any reference.

will be free to complete the sale transaction of the said property without any reference

Add: Office no.5, Ganraj chs.Ltd., Sector -8/A, Airoli, Navi Mumbai 400708 Mob:-9987130588/7738692928

Mrs. Nutan S. Chavan
(Advocate High Court)

PUBLIC NOTICE

MRS. DARSHANA RAJESH RAJDEV are the owners of the Room No. C-5, of the

Society named "Charkop (3) Sai Ganesh Co-operative Housing Society Limited" having registration no. BOM/WR/HSG/(T.O)/6380/1992-93, holding 5 shares of Rs.50.00 each

vide Share Certificate No. 05 dated 31.03.1996. (hereinafter referred to as "the said room", "the said society" and "the said share certificate"). However, Mr. Kapil Rajesh

Rajdev and Mrs. Darshana Rajesh Rajdev have purchased the said room from Mrs

Vrunda Stavan Jadhav nee. Ms. Vrunda Vithoba Masavkar & Mrs. Vandana Vithoba Masavkar vide Agreement for Sale 29.09.2017 having registration no. BRL

7/5521/2017 for consideration of Rs. 40,00,000.00 by availing a Home-Loan facility from the Bank of Maharashtra, Charkop Branch. Whereas, the sellers, Mrs. Vrunda Stavan Jadhav nee. Ms. Vrunda Vithoba Masavkar & Mrs. Vandana Vithoba Masavkar

had availed a personal loan from the same bank by depositing their original Agreement for Sale dated 11.02.2014 in the bank. Now this bank is in custody of the original documents such as Original registered Agreement for Sale dated 29.09.2017 and Original Agreement for Sale dated 11.02.2014 of the said room as stated above. However, the original Share Certificate No. 05 having distinctive nos. from 21 to 25 (both inclusive) dated 31.03.1996 holding five fully paid up shares of Rs. 50.00

each duly endorsed with the name of Mrs. Vrunda Stavan Jadhav nee. Ms. Vrunda Vithoba Masavkar & Mrs. Vandana Vithoba Masavkar has been lost/misplaced

and is not traceable by the owners, previous owners and /or the bank. The owners have also filed a Missing Item Complaint dated 28.06.2022 at the Charkop Police Station having its Reg. No. 1064/2022. Therefore, the said Society is hereby inviting claims or

objections in writing from all persons having any claim thereof against the misplaced lost original Share Certificate for the said room in the said society within the period of 14

(fourteen) days from the publication of this notice in writing at society registered office

Action (3) Sai Ganesh Co-operative Housing Society Limited, Plot No. 711, RSC-41, Sector 7, Charkop, Kandivali (W), Mumbai – 400 067 and / or at my Office No. D-44, Gajanan Vijay CHS Ltd., Plot No. 437, Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4,

Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067 together with notarized true copies of the documents in support of such claim within fourteen days from the publication hereof. If

no claims / objections are received during stipulated period, the society shall be free to issue the duplicate Share Certificate of Room No. C-5 to the member. Any claim received

after the aforesaid period and/or without notarized true copies of the documents in

support of such claim shall not be taken into consideration and any such claim shall be

Notice is hereby given to the public that MR. KAPIL RAJESH RAJDEV and

PUBLIC NOTICE

This is to inform/ notice to one SURESH MOHANLAL PALIWALA on my behalf of my client SMT. JAYSHRI MANOHAR KADAM that, my client has filed appeal at below mentioned address bearing Appeal No.1763/ 2018, dated 06.06.2019 in respect of Annexure-II Sr. No.96, Balkrishna Gavade S.R.A. Co-op. Housing Society (Proposed), Kamgar Nagar No.1, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400025 and final hearing held on 12.07.2022 at below mentioned address. Therefore MR. SURESH MOHANLAL PALIWALA call upor to appear before below mentioned address for hearing on 12.07.2022.
If you failed to appear for hearing,
the the proceeding will go on without your say.

Hearing address and date
Competent Authority-1, Slum
Rehabilitation Authority Office,
Administrative Building, A-Wing,
3rd Floor, Anant Kanekar Marg,
Bandra (E), Mumbai-400051.

Hearing Date: 12.07.2022 Time: 04:00 pm. Date: 02.07.2022

Sd/-Adv. Sujata R. Babar Add: 26, Gourtaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata Dadar (E), Mumbai- 400 014 Cell: 9821161302

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, our clients are purchasing the Flat No.C/701, Spring Leaf Bldg.No.6 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli(E), Mumbai 400 101 owned by M/s. Shubhram Enterprises, partnership firm, running business through its partners a. Marmik Gautam & Vivitsu Gautam Any persons or persons having any claim

against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift lease, lien, charge, trust, maintenance easement, transfer, licence, understanding arrangement either agitated in any litigation of otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of

f no claim is made as aforesaid our clients wil be at liberty to complete the transaction in espect of the said proposal without any eference or regard to any such purporte claim, right or interest which shall be deemed to have been waived for all interests and purposes and not binding on our clients.

Dated on this 2nd day of July 2022 at Mumbai LEGAL REMEDIES

ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG NO. PATELESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E) MUMBAI 400 101 Tel: 28460031

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. SHESHANATH BHULLUR KANOJIA, is Owner of Shop No. 25 admeasuring 30 sq. fts. On Ground Floor of the building known as UNITED PALACE CO-OPERTIVE HOUSING SOCIETY LTD., Reg. No. TNA/(TNA)/HSG/(TC)/ 6010/1993-1994, dated 03/08/1993, at Rahul Park, Bhayandar (E) aluka & District Thane 401 105,. First Origi Agreement By and between M/S. UNITED CORPORATION (Builder & Developers), TO MRS. PUSHPA R. MISHRA, (Builders Agreement) & Society have issued Share Certificate, said Original first Builders agreements & Share Certificates of the said Shop has been misplaced/lost.

Any person/s, banks, financial institutions individuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim hatsoever, on the said Shop, of which, please take a note. Dilip K. Pandey
Date: 02/07/2022 (Advocate High Court

B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

MMRDA Approved Project Details

1. a. Name and Address	Developer: M/s. Neminath Realtors B/101 Ramji House, Jambulwadi, Kalbadevi Road, Mumbai – 400002.			
1. b. Name and Address	Contractor: M/s. Gayatri Corporation B-308, Galleria, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076	Architect: M/s. Spaceage Consultants B- 106, Natraj Building, Mulund Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai 400 080.		
2. Survey No. / City No. / Ward no. of the land under reference 3. Order No. and date of grant of development permission issued by MMRDA	Goregaon, Ram Mandir Road, Oshiwara District Centre (ODC) Goregaon (w), Mumbai -400104	Description of boundaries North: 13.40 Mtr. Wide Road; West: 25 mtr. Road; South: CTS No. 91 and East: Phoenix Project, CTS No. 88.		
4. FSI Permitted	3 FSI			
detailed approved	Neminath square, 7th floor, Cl S. V. Road, Opp. Ram Mandir s Mumbai - 400104	haitanya Commercial Building, signal Goregaon (west).		

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SWARG HEIGHTS CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- 150th Road, Near D Mart, Near Maxus Mall, Uttan Road, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 18/07/2022 at 3:30 p.m.

Respondents - 1) Shri. DILIP H. PORWAL, 2) Smt. NALINI
YASHWANT KENI, 3) Shri. FRANCIS MARIYAN RODRIK, 4) Smt. KITI LAWRENCE MIRANDA, 5) Smt. SIVNI ELAYAS REMEDIES, 6) Shri. REETA BRUNO PHARERA, 7) Shri. BARREL ELAYAS REMEDIES, 8) Smt. SANGREENA ELAYAS REMEDIES, 9) Shri. STANEY ELAYAS REMEDIES, 10) Smt. MARI JOHN LUDRIK/RODRIGS, 11) Smt. SIVNI JOHN LUDRIK/RODRIGS, 12) Shri. BARNAUNI LUBIN DESOUZA, 13 Shri. VELERIYAN GEBRIAL RODRIGS, 14) Smt. PETRESINA RONZY DSOUZA, 15) Shri. DEWANAND JAGANNATH MHATRE, 16) Smt. DAMAYATI VASUDEV BHOIR, 17) Smt. JEEJA HARESHWAR GHART, 18) Smt. BHAGIRATI JAGANNATH MHATRE, 19) Shri. DHEERAJMAL CHUNILAL GOPANI, 20) Shri. PRAVEENCHANDRA CHUNILAI GOPANI, 21) Shri. JANARDHAN MALGI MHATRE, 22) Shri. ATMARAM MALGI MHATRE, 23) Smt. HANSABAI SURESH MHATRE, 24) Shri. MALASH SURESH MHATRE, 25) Smt. BHAMINI BHALCHANDRA MADHVI, 26) Shri. HEMANT SURESH MHATRE, 27) Smt. DWARKABAI KASHINATH PATIL, 28) Smt. VANDANA KEDARNATH MHATRE, 29) Shri. DALIT KEDARNATH MHATRE, 30) Smt. DAKSHATA KEDARNATH MHATRE, 31) Smt. MOHINI KEDARNAHT MHATRE, 32) 20) PHAIDAY CHDUICHTI N OP HSG LTD 33) BHAIRAV SHRUSHTI No 2 CO-OP HSG LTD 34) The Estate Investment Co. Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -Mauje Bhayandar, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
575	268	1, 4, 5, 6, 7	4268.13
573	270	2, 5	Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602

Competent Authority & District Dy.

Sd/-

Registrar Co.Op. Societies, Thane Date: 01/07/2022

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SAI ASHIRVAD CO-OP, HSG, SOC, LTD. Add :- B.P. Road, Khari Gaon Naka, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane-401105

Reg. No. TNA/(TNA)HSG/(T.C.)/3857/1990-91

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 18/07/2022 at 3:00 p.m.

Respondents - 1) M/s. Swami Samarth Construction, 2) Smt.

Kusum Deepak Patil, 3) Shri. Eknath Mukund Patil, 4) Smt. Bhaguba Mukund Patil, 5) Shri. Ashok Pandurang Patil, 6) Shri. Anoj Pandurang Patil, 7) Smt. Radhika Prakash Patil, 8) Shri. Manoj Ramakrishna Patil 9) Shri. Arvind Ramakrishna Patil, 10) Smt. Kalubai Gajanan Patil, 11) Shri. Anil Parashuram Patil, 12) Shri. Dhanesh Parashuram Patil, 12) Smt. Kumudini Mahendra Patil, 14) Smt. Veena Jaywant Bhoir, 15 Smt. Vandana Prabhakar Mhatre, 16) Smt. Lata Shankar Mankar, 17) Smt. Rajni Krishna Gharat, 18) Smt. Dhaneshwari Bhalchandra Bhoir 19) Smt. Hemalatha Ashok Gharat, 20) Smt. Chitra Nandkumar Patil, 21) Shri. Ramesh Shinwar Patil, 22) Smt. Indu Shinwar Patil, 23) Smt. Lakshmi Hira Patil, 24) Smt. Jayashree Jagannath Gharat, 25) Smt. Gulab Vasudev Patil. 26) Shri, Bhalchandra Vasudev Patil. 27) Smt. Bharti Kailas Chiplunkar, 28) Shri. Hemant Dwarkanath Patil, 29) Shri. Vinod Dwarkanath Patil, 30) Smt. Lina Pradip Bhagat, 31) Smt. Archana Kishore Patil, 32) Smt. Kavita Kishore Patil, 33) Shri. Datta Kishore Patil, 34) Smt. Bharya Kishore Patil, 35) Smt. Revati Mahadev Patil, 36) Smt. Hemalatha Hemant Bhoir, 37) Smt. Rekha Naresh Gharat, 38) Smt. Kunda Jayakumar Patil, 39) Shri. Shashikant Mahadev Patil, 40) Smt. Shakuntala Shantaram Patil, 41) Shri. Umesh Shantaram Patil, 42) Shri. Rakesh Shantaram Patil, 43) Smt. Janhvi Dhaneshwar Patil, 44) Smt. Kanchan Suresh Patil, 45) Smt. Tanuja Jayesh Bhoir, 46) Shri. Sushant Suresh Patil, 47) Smt. Deepika Suresh Patil, 48) Shri, Siddhesh Suresh Patil, 49) Shri. Ramchandra Patil, 50) Shri. Ashok Dilip Patil, 51) Smt. Pushpa Dilip Patil, 52) Smt. Anjali Dilip Patil, 53) The Estate Investment Company Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
135 135	55 55	1 4 B	780 Sq. Mtrs 450 Sq. Mtrs
		Total	1230 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane

First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Sd/-Competent Authority & District Dy Date: 01/07/2022 Registrar Co.Op. Societies, Thane

MORARJEE TEXTILES LIMITED Regd. Office: Peninsula Corporate Park, Unit 5, Ground Floor

Advocate

Tower 1, Wing B, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013 IN Telephone No: 66811600; Email: iepf@morarjee.com; Website: www.morarjee.com; CIN: L52322MH1995PLC090643

NOTICE (For attention of the Equity Shareholders of the Company) Mandatory transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority ("the Authority")

This notice is published pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs (MCA) with effect from September 7, 2016 as modified

The Rules, inter-alia, contain the provisions for the transfer of shares of the Company, in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven or more consecutive years, to the IEPF Authority Accordingly, the equity shares of the Company in respect of which the dividend has not been claimed during the past seven years are required to be transferred to the IEPF Authority.

In accordance with the procedure prescribed under the Rules, the Company has sent individual communications, about such transfer, to each of the concerned shareholders, whose equity shares are liable to be transferred to the IEPF Authority and has also uploaded the complete details of such shareholders and their equity shares due for transfer ncluding their Folio No.s and Demat Account details, on its website www.morariee.com. The shareholders are requested to visit the website in order to verify the details of unclaimed dividends and the equity shares liable to be transferred to the IEPF Authority.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholder by 2nd October, 2022 the Company shall in order to comply with the requirements of the Rules, transfer the said shares to the IEPF Authority by way of Corporate Action as per the timelines defined

You may be pleased to note that the Rules allow the holders of the Equity shares transferred to IEPF Authority, to claim such Equity Shares including the benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority upon following the procedure as set out in the Rules. The Rules are available on the website of the IEPF Authority at www.iepf.gov.in. Further for the ease of the shareholders of the Company, an access link to the refund webpage of IEPF Authority is available on the Website of the Company at www.morariee.com.

The concerned shareholders, who are holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that the Company would be issuing fresh share certificates in lieu of the share certificates held by them and convert them in DEMAT form for the purpose of transfer to the IEPF Authority. Upon such issuance, the share certificates in possession of the Shareholder will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable thereafter. Ir respect of the shares held in demat mode, the shares will be transferred to IEPF Authority by way of Corporate Action. The shareholders may further note that this notice and the details uploaded by the Company on its website should be considered as adequate notice in respect of issue of the fresh share certificates by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority, pursuant to the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company or the Company's Share Transfer Agents, Freedom Registry Limited, as per the contact details mentioned

Plot No. 101/102, 19th Street, MIDC Area, Satpur, Nashik - 422 007 Telephone: +91 253 2354032 / 2363372

Fax: +91 253 2351126 Email: support@freedomregistry.co.in

For Morarjee Textiles Limited Nishthi Dharmani

Company Secretary & Compliance Officer

Freedom Registry Limited

Place: Mumbai Date: 1st July, 2022

वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू

भंडारा , दि.१ : गोठ्यात वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे घडली. नांदेड येथे गावालगत शेतशिवारात सुरेश हरीजी साठवणे यांची बैल जोडी झाडाखाली बांधली असतांना अचानकपणे वीज कोसळून बैल जोडी जागीच ठार झाली. यामुळे शेतक-यांचे एक ते दीड लाख रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ऐन शेतीच्या हंगामात बैल मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे कोपरी परिसरातील विविध **ठिकाणां**ची महापालिका आयुक्तांनी

केली पाहणी ठाणे, ठाण्यात पाउञ्स पडण्यास जोरदार सुरुवात झाली असून आरोग्याच्या ढ़ुष्टीने स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे पाहणी दौराही सुरू आहेत. कोपरी परिसरातील रस्ते, फ ्र टपाथ, ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प तसेच इतर ठिकाणांची महापालिका विपिन आयुक्त डॉ. शर्मा यांनी पाहणी केली. या पाहणीत सर्व अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सॅटिस प्रकल्पाचे काम अधिक गतीने करण्याचे निर्दे श महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी

संबंधितांना दिले या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, शंकर आयुक्त पाटोळे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप अभियंता विनोद गुप्ता उप नगर अभियंता गुणवंत झांबरे तसेच सहाय्यक आयुक्त अभियता, कार्यकारी उप अभियंता व इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बारा बंगला परिसर, शांती नगर कोपरी, ठाणेकर वाडी, कोपरीगाव, कै कृष्णा बोरकर मार्ग, कोपरी रमशानभूमी, पूर्व सॅटिस ठाणे प्रकल्प, अष्टविनायक चौक, मीठबंदर रोड, मगला हायरकूल तसेच सिडको बस स्टॉप या ठिकाणांची पाहणी

केली.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. एडवर्ड पिन्टो यांच्या नावे असलेले रेड रोझ कोहौसोलि.चे अनुक्रमांक १६ ते २० धारक प (पाच) सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.८ हरवले असल्याचे कळविले आहे आणि सोसायटी पत्ता: मनीपाडा रोड, विद्यानगरी मार्ग, गंताक्रुझ पुर्व, मुंबई-९८ येथे याऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज करण्यात आल आहे. जर कोणासही दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास तो त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत केळवावे. भागप्रमाणपत्र फ्लॅट समोर कर्ज घेण्यासाठी तारण ठेवलेले नाही.

Supra Pacific Management Consultancy Limited

CIN: L74140MH1986PLC039547

No: 3, Ground Floor, Building No: 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar,

Andheri East Mumbai Mumbai City MH 400059

Phone:0484- 6735544 Email: cs@suprapacific.com Website: www.suprapacific.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read

with the Companies (Management and Administration) Rules 2014, the General Circular No. 20/202

dated 08.12.2021 which is sequel to their earlier Circular dated 23.06.2021 read with Circulars dated 31.12.2020, 28.09.2020,15.06.2020, 13.04.2020 and 08.04.2020 issued by the Ministry of Corporati

Affairs, Government of India ("MCA Circulars"), and relevant provisions of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements), 2015, and other applicable provisions of the Act, rules, circulars, and

notifications issued thereunder, from time to time, that the following agenda are proposed fo

consideration by the Members of the Company for approval by means of Postal Ballot by voting

1 RATIFICATION OF PRE-SHAREHOLDING PATTERN OF MR. MOOSSAKUTTY TE

2 RECLASSIFICATION OF MR. C RADHAKRISHNAN FROM PROMOTERS/ PROMOTER

The Company has on 01st July, 2022 completed the dispatch of Postal Ballot Notice by electronic

means to those members whose email ids are registered in the record of depositories for seeking thei consent by way of Special Resolution for matters set out in the Postal Ballot Notice. Members whose

ames appear in the Register of Members as on Cutoff date are entitled to vote on the Resolutions set forth in the Postal Ballot Notice. The voting rights shall be in proportion to the paid-up equity share:

held by them as on Cut-off date. A person who is not a member as on cut-off date shall treat the Posta Ballot Notice for information purpose only. The Board of Directors has appointed Mr. Abhilash NA

racticing Company Secretary as the Scrutinizer for conducting the postal ballot in a fair and transpare

n compliance with the MCA circulars, the company has provided only the remote e-voting facility

he members to enable them to cast their votes electronically. The communication of assent or disser

of the members would take place only through remote e-voting system. The company has engage the services of CDSL for facilitating remote e-voting to enable the members to cast their vote:

lectronically. The Voting rights of the members shall be reckoned on the cut-off date i.e. 01.07.2022

E-voting facility will be available at the website, www.evotingindia.com. Voting process through post

ballot as well as e-voting shall commence on 02rd July, 2022 at 9:00 a.m. and shall end on 31st July 2022 at 5:30 p.m. The remote e-voting facility will be disabled for voting by CDSL upon expiry of the

aforesaid voting period. The result of Postal Ballot will be announced by the Chairman or a person

authorized by him on or before 2nd August, 2022 at the Registered Office of the Company. The resul

n case you have any queries or issues regarding e-voting, or any member as on cutoff date has no

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: पेनिन्सुला कॉपोरेट पार्क, युनिट-५, तळमजला,

पेनिन्सुला टॉवर-१, विंग बी, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प.),

मुंबई - ४०००१३. दूर.: ०२२-६६८११६००;

वेबसाईटः www.morarjee.com; ई-मेलः jepf@morarjee.com;

सीआयएन: एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

सूचना

(कंपनीच्या इक्विटी भागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी)

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे (अधिकार)

. इक्किटी शेअर्सचे अनिवार्य हस्तांतरण

ही सूचना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ (६) च्या तरतुर्दीनुसार प्रकाशित करण्यात

नियमांमध्ये, इतर गोष्टींबरोबरच, कंपनीचे शेअर्स हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत, ज्याच

संदर्भात भागधारकांनी सलग सात किंवा अधिक वर्षे आयईपीएफ प्राधिकरणाकडे लाभांशाच

दावा केलेला नाही. त्यानुसार, कंपनीचे इक्रिटी शेअर्स ज्यांच्या संदर्भात गेल्या सात वर्षांत

लाभांशाचा दावा केला गेला नाही, ते आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे आवश्यक

नियमांनुसार विहित केलेल्या प्रक्रियेनुसार, कंपनीने प्रत्येक संबंधित भागधारकांना अश

हस्तांतरणाविषयी वैयक्तिक संप्रेषणे पाठवली आहेत, ज्यांचे इक्रिटी शेअर्स आयईपीएफ

प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत आणि अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील

त्यांच्या www.morarjee.com वेबसाइटवर त्यांचे फोलिओ क्रमांक आणि डिमॅट खाते

तपशीलांसह हस्तांतरणासाठी देय असलेले त्यांचे इक्रिटी शेअर्स देखील अपलोड केले आहेत

दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्य

नाणाऱ्या इक्रिटी समभागांची पडताळणी करण्यासाठी भागधारकांना वेबसाइटला भेट देण्याची

२ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कंपनीला संबंधित भागधारकाकडून कोणताही संप्रेषण न मिळाल्यास

कंपनी नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी, नमूद केलेल्या टाइमलाइननुसार कॉपीरेट

तुम्हाला हे लक्षात घेण्यास आनंद होईल की आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्य

इक्रिटी समभागांच्या धारकांना, नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन केल्यावर आयईपीएफ

प्राधिकरणाकडून अशा समभागांवर जमा होणाऱ्या फायद्यांसह, अशा इक्रिटी शेअर्सवर दावा

करण्याची परवानगी देतात. हे नियम आयईपीएफ प्राधिकरणाच्या www.iepf.gov.in या

वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कंपनीच्या भागधारकांच्या सुलभतेसाठी, कंपनीच्या

www.morarjee.com वर आयईपीएफ प्राधिकरणाच्या रिफंड वेबपेजची ॲक्सेस लिंक

संबंधित भागधारक, ज्यांच्याकडे फिजिकल स्वरूपात शेअर्स आहेत आणि ज्यांचे शेअर्स

आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की

कंपनी त्यांच्याकडे असलेल्या शेअर सर्टिफिकेटच्या बदल्यात नवीन शेअर सर्टिफिकेट जारी

करेल आणि त्यांचे डीमॅट फॉर्ममध्ये रूपांतर करेल. आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित

करण्याच्या हेतने असे जारी केल्यावर, शेअरहोल्डरच्या ताब्यात असलेली शेअर प्रमाणपट्टे

आपोआप रद्द होतील आणि त्यानंतर ते गैर-निगोशिएबल मानले जातील. डीमॅट मोडमध्ये

असलेल्या शेअर्सच्या संदर्भात, कॉर्पोरेट ॲक्शनद्वारे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे

हस्तांतरित केले जातील. भागधारकांनी पुढे लक्षात ठेवावे की ही सूचना आणि कंपनीने तिच्य

वेबसाइटवर अपलोड केलेले तपशील. कंपनीने नवीन शेअर प्रमाणपत्रे जारी करण्याच्या संदर्भात

परेशी सचना म्हणन आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने हे निया

भागधारकांना विषय आणि नियमांबद्दल काही शंका असल्यास, ते खाली नमूद केलेल्या संपर्व

तपशीलांनुसार कंपनी किंवा कंपनीचे शेअर ट्रान्सफर एजंट, फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड यांच्याशी

प्लॉट क्रमांक १०१/१०२, १९ वा स्ट्रीट, एमआयडीसी क्षेत्र, सातपूर, नाशिक - ४२२ ००७

कारवाईद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाकडे हे शेअर्स नियमांतर्गत हस्तांतरित करेल.

आली आहे. (MCA) वेळोवेळी सुधारित केल्यानुसार ७ सप्टेंबर २०१६ पासून प्रभावी

For Supra Pacific Management Consultancy Ltd

Leena Yezhuvat

Company Secretar

will also be uploaded on the website of the company and will also be intimated in BSE.

eceived the postal ballot notice you may write to cs@suprapacific.com.

hrough electronic means ("remote e-voting"):

GROUP TO "PUBLIC" SHAREHOLDER CATEGORY

SI No Agenda Item:

Place: Mumbai

उपलब्ध आहे.

विचार केला पाहिजे.

संपर्क साधू शकतात:

ठिकाण: मुंबई

4. FSI Permitted 3 FSI

plans shall be Mumbai - 400104

5. Address wher

available for

inspection

तारीख: १ जुलै २०२२

फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड

फॅक्स: +९१ २५३ २३५११२६

Date: 01.07.2022

he society hereby invites claims of bjections from the heir or heirs or oth laimants/ objector or objectors to th ransfer of the said shares and interest o he deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/ he heir claims/ objections for transfer and interest of the decea nember in the capital/ property of the ociety. If no claims/ objections are serious within the period prescribes received within the period prescriber above, the society shall be free to dea vith the shares and interest of the sed member in the capital/ prope of the society in such manner as provided under the bye-laws of the society. The claims/ objections. if any eceived by the society for transfer of thares and interest of the decease nember in the capital/ property of the ociety shall be deal with in the manner rovided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection b he claimants/ objectors, in th office of th

PUBLIC NOTICE

oint Member of Fiorenza Co-operative

lousing Society Ltd., having address a

perative Housing Society Ltd., of

Vestern express highway, Gorega East), Mumbai 400063 and holding

hare, right, title and interest in Flat

2702 in the building of the society, died o th June 2014 without making any

late of expiry of its period. For and on behalf of Fiorenza CHS Ltd Sd/- Secretar

Date: 02/07/2022

ociety / with the secretary of the society etween 10:00 A.M. to 6:00 P.M. from the

date of publication of the notice till the

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the Public a large that my client Mrs. Pritiber Kirankumar Uchat, resident of Flat No. 301 uilding D-6, Kamini Shanti Nagar Chs Ltd., Sector-7, Shanti Nagar, Mira Road (East), Thane - 401107 is intending to sell a lat bearing Flat No. 301, Building D-6 Kamini Shanti Nagar Chs. Ltd., Sector-7 Shanti Nagar, Mira Road (East), Thane 01107, by an Agreement for Sale. The said Flat has been succeeded from her deceased husband late Mr. Kirar Anopchand Uchat, who died or 26/01/2012,leaving behind my client and his Son Mr. Rinkit Kiran Uchat, and three Daughters Mrs. Parita Kiran Uchat, Mrs Nipa Sachin Kothari, Mrs. Pinal Darshak Shah as his only legal heirs and representatives. In favour of my client for above said transaction all legal heirs have een given their consent through releas

If Any person also having any interest claim, charge, or any other right of whateve nature over the said subject flat, should make claim/objection, if any within 15 days showing proper legal documents, if no an claim /objection is received within stipulated time on the address mentioned below, no any claim shall be entertained thereafte and it will be presumed that no one has an right, claim over the said flat property and the deal shall be completed according to

SCHEDULE OF PROPERTY Flat No. 301, Building D-6, Kamini Shan Nagar Chs. Ltd., Sector-7, Shanti Nagar

Mira Road (East), Thane - 401107 Advocate Mridul G. Pande (Prop. RMA LAW LEGAL 4th Floor, P.C. Centre, Podar Chamber 109 S.A. Brelvi Road, For Mumbai - 40000

Mob. 7718001391

जाहीर सूचना

डॉ. विरींदर कुमार दिनानाथ चोप्रा, दिनानाथ चोप्रा यांच लगा हे नतालिया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी ले.. पत्ता: फ्लॅट क्र.४०१. ४था मजला. बी विंग नतालिया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. कल्पना अपार्टमेंट, शेरली राजन रोड, वांद्रे पश्चिम मुंबई-४०००५० या सोसायटीचे सदस्य आहेत आणि -प्रोसायटीच्या इमारतीमधील **फलॅट क्र.४०१** चे ।।गप्रमाणपत्र क्र.९ चे धारक आहेत. यांचे दे.०५.०७.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमत निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार निमता नायक चोप्रा, मुलगी अनन्या चोप्रा (सज्ञान) मुलगी **सौम्या चोप्रा** (अज्ञान) आहेत.

त्यांचे कायदेशीर वारसदारांनी सदर शेअर्स/फ्लॅटचे हस्तांतरणाबाबत सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी गव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मय नभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल, . मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पगवाच्या प्रतीमह मागविण्यात येत आहेत. वर टिलेल्य -नुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त -नयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, . मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर्ट उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स द हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालयात सदर सूचन प्रमिध्टीच्या नाग्वेपामन कालावधी ममाप्तीच्य तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

नतालिया कोहौसोलि सही / - सचिव दिनांक: 0२.0७.२0२२ ठिकाण: मंबई

च्या वतीने व करित

Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s)of the said shares have applied to the company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company

ill proceed to issue duplicate certificates without further intimatior					
Name of Holder(s)		Certificate No.		No. of Securities	Distinctive No(s)
Ashwinkumar Ratilal Desai		000445702		100 (Rs.10/-)	163268101 200
Ahmedabad [Place]		/2022 ate]		inkumar F ame of Ap	Ratilal Desa oplicant]

<u>PUBLIC NOTICE</u> Advocate Rahul D. Garud IN THE COURT OF ADDITIONAL DISTRICT AND SESSION JUDGE, AT KALYAN Marriage Petition No. 105/2021 **EXH No.: 11**

Mrs. Nirmala Dnyneshwar Sable, Age: 30 yrs.,Occupation: Housewife, R/at-L-wing, Room No.12, Radhegovind Nagar, Near Motiram Park, Ambernath (E), Dist. Thane Versus

Mr. Dnyneshwar Mahadev Sable, Age: yrs., Occuption : Job, R/at C/o Mr. Ravindra Mahadev Sable, Siddharth Mitra Mandal, vaitrawati Society, Sagar Nagar, Vikroli Parksite, Vikroli (west) Mumbai-400079

Mr. Dnyneshwar Mahadev Sable, Age: yrs., Occuption: Job R/at C/o Mr. Ravindra Mahadev Sable Siddharth Mitra Mandal, vaitrawati Society, Sagar Nagar, Vikroli Parksite, Vikroli (west) Mumbai-400079.

WHEREAS the applicant abovenamed has instituted the above Petition against you to dissolve the marriage dated 03/09/2010, by Decree of Divorce in favour of the Petitioner under section 10 of the ndian Divorce Act, 1869. Notice issue against you appear to be erved as per postal receipt. However, you remained absent before ourt. You are, therefore, directed to appear before this Hon'ble Court person or through your advocate and file your written statement ay on 17/07/2022 at 11 am. Take notice that in case of default the Marriage Petition shall be heard and decided in your absence. Given under the seal of the court, on this day of 28 June 2022.



Superintendent District and Session Court, Kalyan

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that MR. KAPIL RAJESH RAJDEV and MRS. DARSHANA RAJESH RAJDEV are the owners of the Room No. C-5, of the Society named "Charkop (3) Sai Ganesh Co-operative Housing Society Limited" having registration no. BOM/WR/HSG/(T.O)/6380/1992-93, holding 5 shares of Rs.50.00 each vide Share Certificate No. 05 dated 31.03.1996. (hereinafter referred to as "the said room", "the said society" and "the said share certificate"). However, Mr. Kapil Rajesh Rajdev and Mrs. Darshana Rajesh Rajdev have purchased the said room from Mrs. Vrunda Stavan Jadhav nee. Ms. Vrunda Vithoba Masavkar & Mrs. Vandana Vithoba Masavkar vide Agreement for Sale 29.09.2017 having registration no. BRL-7/5521/2017 for consideration of Rs. 40,00,000.00 by availing a Home-Loan facility from the Bank of Maharashtra, Charkop Branch. Whereas, the sellers, Mrs. Vrunda Stavan Jadhay nee. Ms. Vrunda Vithoba Masaykar & Mrs. Vandana Vithoba Masaykar had availed a personal loan from the same bank by depositing their original Agreement for Sale dated 11.02.2014 in the bank. Now this bank is in custody of the original documents such as Original registered Agreement for Sale dated 29.09.2017 and Original Agreement for Sale dated 49.09.2017 and Original Agreement for Sale dated 41.02.2014 of the said room as stated above However, the original Share Certificate No. 05 having distinctive nos. from 21 to 25 (both inclusive) dated 31.03.1996 holding five fully paid up shares of Rs. 50.00 each duly endorsed with the name of Mrs. Vrunda Stavan Jadhav nee. Ms. Vrunda Vithoba Masavkar & Mrs. Vandana Vithoba Masavkar has been lost/misplaced and is not traceable by the owners, previous owners and /or the bank. The owners have also filed a Missing Item Complaint dated 28.06.2022 at the Charkop Police Station having its Reg. No. 1064/2022. Therefore, the said Society is hereby inviting claims objections in writing from all persons having any claim thereof against the misplaced ost original Share Certificate for the said room in the said society within the period of 14 fourteen) days from the publication of this notice in writing at society registered officat Charkop (3) Sai Ganesh Co-operative Housing Society Limited, Plot No. 711, RSC 41. Sector 7. Charkop, Kandiyali (W), Mumbai – 400 067 and / or at my Office No. D-44 41, Sector 7, Charkop, Kandivali (W), Mumbai – 400 067 and/ or at my Utrice No. D-44, Gajanan Vijay CHS Ltd., Plot No. 437, Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Mumbai – 400 067 together with notarized true copies of the documents in support of such claim within fourteen days from the publication hereof. If no claims / objections are received during stipulated period, the society shall be free to ssue the duplicate Share Certificate of Room No. C-5 to the member. Any claim received after the aforesaid period and/or without notarized true copies of the documents it support of such claim shall not be taken into consideration and any such claim shall be leemed to have been waived. Dated this 2nd day of July' 2022.

Nikeeta V. Ganga

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. द्र.क.:९१-२२-२७६१६६६, फॅक्सः९१-२२-२७६१५८८३/२७६१५८८६, वेबसाईट:www.galaxysurfactants.com. ई-मेलःinvestorservices@galaxysurfactants.com

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ाथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, ५ ऑगस्ट** २०२२ **रोजी दु.३.००वा.(भाप्रवे)** एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमष् करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत (यापुढे विद्युत

न्यरुपाने संदर्भ) संचालित केली जाईल. हिकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधाः २०२१, १९ व २०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दि.५ मे २०२२ नुसार (यापुढे एमसीए परिपत्रके) व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम मती आहे. सद ासीए परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लाग आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार कंपनीच

सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फतच होईल.

एजीएम सचना तसेच वार्षिक अहवाल २०२१–२२ ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत यांना एमीएसी परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७ देनांक १२ मे. २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/९ देनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी १०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की जीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.qalaxvsurfactants.com</u> बिसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशन न्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यां-एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहमागी होता येईल. एजीएममध्ये सहमागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांची कंपनी कायद . १०९३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशासाठी मोजणी केली जाईल

जीएममध्ये मान्य झाल्यास वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या अधिकार निश्चितीसार्ट नोंद दिनांक म्हणून कंपनीने शुक्रवार, २२ जुलै, २०२२ निश्चित केली आहे. जर कंपनीला बँक खाते नोंद नसल्यामुळे विद्युत स्वरुपात सदस्यास लाभांश देण्यास शक्य होत नसल्यास कंपनीकडून रोजच्या कामकाजात नाभांश वॉरंटस्/धनाकर्ष वितरीत केले जातील.

जीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी त्यांच्या सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमो ई–वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने (ई–वोटिंग) मतदानार्च . मुविधा दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगकरिता संविस्तर प्रेक्रिया वार्षिक सर्वसाधारण सर्भच्या सूचने नमुद आहेत.

म्बास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल. बँक तपशील व दतर केवायसी तपशील नों गहीत अशा सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आमच्या <u>https://www.galaxysurfactants.com/pdf/</u> downloads/Form-ISR-1-Updation-of-PAN-KYC-details.pdf वेबसाईटवर उपलब्ध नमुन गयएसआर–१ भरून त्यांचे तपशील नोंद करावे आणि योग्य दस्तावेजांसह आमच्या आरटीएकडे पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे योग्य ई–मेल व बँक तपशील त्यांचे ठेवीदार सहभागीदाराक

ागधारकांनी नोंद घ्यावी की, वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे आयकर कायदा १९६१ (कायदा) नुस भनिवार्य आहे की, कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश हे भागधारकांच्या हस्ते कर योग्य असे . हंपनीने याकरिता अंतिम लाभांश देण्याच्या वेळी स्त्रोताकडील करकपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी भागधारकांनी कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक दस्तावेज सादर करावेत प्तविस्तर करदर, लागू करदर उपलब्धतेसाठी आवश्यक दस्तावेज एजीएमच्या सूचनेत नमुद केले आहेत.

दिनांक: १ जुलै, २०२२ ठिकाण: नवी मुंबई

निरंजन केतक

गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेडकरित

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)] ताबा सूचना

ज्याअर्थी. अधोहस्ताक्षरित, **जीसीबी बँक लिमिटेजचे** प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अंतर्गत सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमूद नावाच्या पुढील रक्कम जमा करण्याकरिता मागणी सचना वितरीत केली होती.

ı		एल. पिंटो				
प्रतिभूत मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र. ०३, तळ मजला, ए-विंग, वसंत करिष्मा शांतिवन को- हौसिंग सोसायटी लिमिटेड, अंबाडी रोड, गांव दिवानमन, वसई रोड (पश्चिम) - ४०१२०२						
l		थकबाकी वेय:	मागणी सूचना विनांकः	ताबा विनांकः		
l		रु. १९,४६,९६०.७७/-	०५.०८.२०२१	२९.०६.२०२२		
	२) कर्जवार/जामिनवारांचे नांव: १) मंजू दीनदयाल मौर्या, २) दीनदयाल आर, मौर्या, ३) मे साई क्रिएशन					
प्रतिभूत मालमस्तेचे बर्णन: फ्लॅट क्र. ६०१, ६वा मजला, डी-विंग, युनिक ऑरम सॉलिटेअर इमारत जवळ, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७.						
ı	थकबाकी वेयः मागणी सूचना विनांकः ताबा विनांकः					

9) कर्जवार/जामिनवारांचे नांव: 9) मर्सी एच. पिंटो, २) मे. नॅशनल इंडस्ट्रीयल ट्रेडर, ३) हेन्री

सूचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम जमा करण्याच्य तारखेपर्यंत व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित प्राधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत वरील

नमूद केलेल्या नावांपुढील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असे कोणतेही व्यवहार केलेला असल्यास त्यांनी डीसीबी बँक लिमिटेड

कडे नमद रक्कम जमा करावी कपया नोंद घ्यावी जर कर्जदार / तारणकर्ता / जामिनदार यांनी बाकी रक्कम भरण्यास कसर केल्यास ''जरे

. आहे जेथे आहे" तत्वावर मालमत्तेचा लिलाव केला जाईल. सही/ विनाकः ०२.०७.२०२२ अधिकारी **ठिकाण:** मुंबई डीसीबी बँक लिमिटेड

नम्ना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ व इतर लागू तरतुदी सहवाचिता कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

पेनग्वीन इलेक्टॉनिक्स लिमिटेड

(सीआयएन: यु३१२०९एमएच१९८३पीएलसी०३१२५८)

यांचे नोंदणीकृत कार्यालय: ४ पिरामल इंडस्ट्रीयल इस्टेट, एस.व्ही. रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२. ...अर्जदार/कंपनी

कंपनीचे पब्लिक कंपनीमधुन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे रुपांतरणासाठी कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ अन्वये अर्ज

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, बुधवार, २२ जून, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक** पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, १००, ५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे गठवावी तसेच एक प्रत पेनग्वीन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय पत्ता: ४ . पेरामल इंडस्ट्रीयल इस्टेट, एस.व्ही. रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२ येथे पाठवावी अर्जदारांच्या वतीने व करित

पेनग्वीन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकरिता सही / -

> राकेश कुमार गरोडिया डीआयएन:00१४३४३८

नोंदणीकत कार्यालय पत्ताः ४ पिरामल इंडस्ट्रीयल इस्टेट, एस.व्ही. रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२. दिनांक: 0१.0७.२0२२

कॅनोपी फायनान्य लिमिटेड

सीआयएन:एल६५९२१०एमएच१९८**१पीएलसी३८०३९९ नोंदणीकृत कार्यालय:** ३०१, कॉपीरेट ओरेना, ओरे पिरामल क्रॉस रोड, ३रा मजला, महिंद्रा गार्ड-सच्या मागे, मुंबई-४०००६२ संपर्के:९८६७३०९१६९, वेबसाईट:www.canopyfinance.org, ई-मेल:info@canopyfinance.org विशेष सर्वसाधारण सभा व रिमोट ई-वोटिंगची सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, कॅनोपी फायनान्स लिमिटेड(कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईंजीएम) सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी साथं.४.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिन्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ ओएव्हीएम) ईंजीएम सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आणि खालील ठरावांसाठी कंपनीच्या गधारकांची मंजुरी घेण्यासाठी होणार आहे:

अ.क्र. ईजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीसाठी ठराव

१. प्राधान्याच्या आधारावर इक्किटी शेअर्स जारी करण

ठिकाण: मुंबई

सभेचे ठिकाण कंपनीचे नोंटणीकत कार्यालय अर्थात ३०१. कॉर्पोरेट आरेना. आरे पिरामल क्रॉस रोड. ३रा मजला. महिंद गार्डन्सच्या मागे, मुंबई-४०००६२ येथे असल्याचे मानले जाईल. कोविड=१९ साथीच्या साथिच्या पार्श्वभमीवर आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क.१४/२०२० दि.०८ मे २०२०. एमसी

कांबड – १९ साथीच्या साथिच्या पार्थभूमांवर आणि एससीए सर्वसाधारण परिचक क्र.१४/२०२० दि.०८ मे २०२०, एससीए सर्वसाधारण परिचक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२०, ०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि १०/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि १००० दि.१३ एप्रिल २००० स्थाने प्राप्त क्रव्याच्या त्यां द्वीचे पारन क्रका (तत्कालीन कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह), कंपनी (ब्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या नियम २० सहवाचिता, वेळोबेळी सुधारित केल्याप्रमाणे, सेवी परिचक आणि सेवी परिचक दि.१२ के १०२०, सेवी परिचक दि.१२ को जानेवारी, २०२१ रोजी आणि सेवी (निल्टिंग) ऑक्टिगोचन स्था इंटिक्तांत्र रिकारसंद्व) रेखुलेंगन २०१५ (लिस्टिंग रेखुलेंगन स्था सोमावार, २५ जुलें, २०२२ रोजी साथं ४.००वा, व्हीसी/ऑपळ्हीएम मार्फत सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय आयोजित केली आहे ायोजित केली आहे.

उपरोक्त परिपञ्जनंतुमार ईजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ई-मेलद्वारे त्या पात्र सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत स्यांचा ई-मेल पता डिपॉझिटरीज/डीपी/कंपनीच्या आरटीए/कंपनीमध्ये नॉदणीकृत आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते नाहीर गोंदणीकृत कंपनीच्या वेबसाइटवरून ही सूचना डाउनलोड करू शकतात. ईजीएमची सूचना सर्व सदस्यांना **शुक्रवार, ०१ जुलै** मदस्यांना दरस्थपणे किंवा ईजीएम दरम्यान इलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे ईजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायाव

त्यांचे मत देण्याची संधी असेल. सदस्यांसाठी ईजीएम दएम्यान रिमोट ई-व्होटिंग किवा ई-व्होटिंगची पद्धत ईजीएम आयोजित करण्याच्या सुचनेमध्ये प्रदान केली आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्बारे ईजीएमला उपस्थित राहण्याच्या सुचना देखील या नोटिसमध्ये

रेमोट ई-व्होटिंग कालावधी **गुरुवार, २१ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा.** पासून सुरू होईल आणि कंपनीच्या भागधारकांसाठी **रविवार, २४ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा**. संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल सीडीएसएलद्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि बेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठराबावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते डलण्याची परवानगी दिली जाणार नाही. दस्यांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी आणि कंपनीच्या व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहण्याच

ात्रता निश्चित करण्याच्या हेत्ने कट–ऑफ तारीख/रेकॉर्ड तारीख **सोमवार. १८ जलै. २०२२** आहे. या कालावधीत, कट ऑफ, रिकॉर्ड तारखेनुसार, म्हण्ले १८ जुलै, २०२२ रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणो कंपनीचे भागधारक त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. ई-व्होटिंग ईजीएममध्ये उपलब्ध करून दिले जाईल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाहीं ते ईजीएममध्ये आपला मतदानाचा हक बजाबू शकतात, च्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपली मते दिली आहेत ते ईजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंत त्यांना ईजीएममध्ये म रेण्याचा अधिकार नाही. इतेक्ट्रानिक पद्धतीने ईजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स घारण के ल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com. वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

प्तहकार मंत्रालवाचे सर्वेसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० टि.१३ एप्रिल, २०२० नुसार ईंजीएम बोलाविण्याची सुच कंपनीच्या www.canopyfinance.org वर अपलोड करण्यात आली आहे. नोटीस स्टॉक एक्स्वेंजच्या संकेतस्थळांवक् म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि www.cse-india.com वर देखील पाहिली जाऊ शकते ईजीएम सूचना सीडीएसएलच्या वेबसाइटवर (ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधा आणि ई-व्होटिंग प्रणाली प्रदा sरणारी एजन्सी) म्हणजेच www.evotingindia.com वर देखील प्रसारित केली जाते. मीडीएमएल ई-व्होटिंग सिस्टीमवरून ईजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्

यास, तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५ ३३ वर संपर्क साधू शकता

्रतंत्रद्रीतिक माध्यमात्न मतदान करण्याच्या सुविषेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापव (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरीथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मि कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा. ाुंतवणूकदार तक्रार निवारण: इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी सदस्य नुपालन अधिकाऱ्याला खालीलप्रमाणे लिह् शकतात: गवः क. प्रियांका अग्रवाल

. १८८१ में १८८१ । १दनाम : कंपरी मित्रब आणि अनुपालन अधिकारी १ता: ३०१, कॉपरिट अरेना ऑफ, आरे पिरामल एक्स रोड, ३रा मजला, महिंद्रा गार्डन्सच्या मागे, गोरेगाव पश्चिम, मुंबई,

ई-मेल आयडी: info@canopyfinance.org

कॅनोपी फायनान्स लिमिटे

ललित कुमार तपाडिय ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०७.२०२२

व्यवस्थापकीय संचालव

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

MMRDA Approved Project Details

दुरध्वनी: +९१ २५३ २३५४०३२/ २३६३३७२

ईमेल: support@freedomregistry.co.in

1. a. Name and Address	Developer: M/s. Neminath Realtors B/101 Ramji House, Jambulw Mumbai – 400002.	adi, Kalbadevi Road,
1. b. Name and Address	Contractor: M/s. Gayatri Corporation B-308, Galleria, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076	Architect: M/s. Spaceage Consultants B- 106, Natraj Building, Mulund Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai 400 080.
2. Survey No. / City No. / Ward no. of the land u n d e r reference	Proposed Development Land Bearing C.T.S .no. 90 of Village Goregaon, Ram Mandir Road, Oshiwara District Centre (ODC) Goregaon (w), Mumbai -400104	North: 13.40 Mtr. Wide Road;
3. Order No. and date of grant of development permission issued by MMRDA	Order No. TCP(P-2)/ODC/CC/S	3.160/1/521/2022 dated 21.6.22

the copies of Neminath square, 7th floor, Chaitanya Commercial Building,

detailed approved S. V. Road, Opp. Ram Mandir signal Goregaon (west).

मोरारजी टेक्सटाइल्स लिमिटेड साठी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सही/

निष्टी धर्मार्न

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप् सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **दि कॉसमॉस को–ऑप. बँक लिमिटेड**चे प्रोधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्ग दिनांक १४.0२.२०२२ रोजी त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेन्सार कर्जदार/तारणकर्ता कंपनी - मे. स्वस्तिक हेवी स्ट्रक्चरल्स प्रा.लि. संचालक/जामिनदार - श्रीमती सौमिया सुजित पाचा, संचालक/तारणकर्ता/जामिनदार श्रीमती पल्लवी जयेश अय्यर आणि आणि तारणकता व जामिनदार - १) श्रीमती लिला सुभाश अय्यर, २) श्री. जयेश

ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

वसुली व निर्लेखित विभाग, क्षेत्र-२ THE COSMOS वर्सुली व निलाखत विभाग, क्षत्र-र पत्र व्यवहार पत्ताः होरायझन इमारत, १ला मजला, रानडे रोड व CO-OP. BANK LTD. गोखले रोडचा जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-

४०००२८. दूर.:०२२-२४४७६०१२/५७/५८

सुभाष अर्थ्यर यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.३,२३,४१,८४१.६० (रुपये तीन कोटी तेवीस लाख एकेचाळीस हजार आठशे एकेचाळीस आणि पैसे साठ फक्त) अधिक त्यावरील १४.००% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज शुल्क आणि प्रासंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते. र्जिदार/तारणकर्ता कंपनी, त्यांचे संचालक, जामिनदार व तारणकर्ता यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने सदर सचना कर्जदार/तारणकर्ता कंपनी, त्यांचे संचालक, जामिनदार व तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ४ सहवाचिता कायद्याच्या कलम ९३ पकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **रचनात्मक ताबा दिनांक ३० जून, २०२२** रोजी

घेतला आहे. कर्जदार/तारणकर्ता कंपनी, त्यांचे संचालक, जामिनदार व तारणकर्ता यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे

उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. वरनामित विशेषतः कर्जदार/तारणकर्ता कंपनी, त्यांचे संचालक, जामिनदार व तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध् करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय त्र्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दि कॉसमॉस को–ऑप. बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व शुल्क आणि प्रासंगिक खर्च जमा करावे.

जंगम मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मालमत्ता)

बी-३९, एमआयडीसी फेज-२, डोंबिवली पुर्व, ठाणे येथे असलेली यंत्र सामग्रीचा सांकेतिक (रचनात्मक) ताबा प्राधिकृ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ४(१) व ४(२) नुसार जंगम मालमत्तेच्य वस्तुंची यादी अर्थात डोंबिवली येथील यंत्र सामग्री.

दिनांक: 30.0६.२0२२ ठिकाण: डोंबिवली पुर्व, ठाणे

प्राधिकृत अधिकार्र सरफायसी कायदा २००२ अंतर्गत दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.



दिनांक: ०१.०७.२०२२

शुभम होसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा). shubham द्र.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (वापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्याँनी सदर कायदचाच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनं **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

अ	. कर्ज खाते क्र. /	मागणी सूचनेची	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	निश्चित
क्र	. कर्जदाराचे नाव	तारीख व रक्कम		तारीख
?	कर्ज क्र.OPVL1910000005023926	२०.०४.२०२२ व	फ्लॅट क्र.४0५, ४था मजला, ए विंग, पी टेक वॅली फेज-२, एस.क्र.८, एच.क्र.३,	३०.०६.२०२२
L	सुदर्शन द्वारका सिंग, निर्मला सुदर्शन सिंग	रु.१८,५३,०९९/-	गाव मानकोळी, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	
7	कर्ज क.OKAL1911000005024456	२०.०४.२०२२ व	फ्लॅट क्र.४०५, ४था मजला, ए विंग, गजानन अपार्टमेंट, एस.क्र.१७, एच.क्र.१ए,	३०.०६.२०२२
	गोरख ज्ञानदेव दुताळ, वर्षा सखाराम आढाव	₹.८,८२,२४४/ -	आडिवली ढोकाळी, कल्याण पुर्व, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६.	
3	कर्ज क्र.OKAL2010000005030849	२०.०४.२०२२ व	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, बी विंग, निर्मय अपार्टमेंट, मौजे कामतघर, सर्व्हें	३०.०६.२०२२
l	अब्दुल रहिम सलीम याकुब मोहम्मद,	₹.३,०८,७८४/ -	क्र.२२, हिस्सा क्र.०७ व ०८, दीपिका बारजवळ, निळकंठेश्वर मंदिर रोड, सोनार	
	शमीम अब्दुल रहिम मोहम्मद		पाडा, पद्मा नगर, भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र.	
ि	ठिकाण : गुरगाव प्राधिव			